

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास  
महामंडळाला सन २०१६-१७ या आर्थिक  
वर्षाकरिता व्यवस्थापकीय अनुदान वितरीत  
करणेबाबत.. (लेखाशिर्ष २४२५ ०७०१)

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१६ / प्र. क्र.०१/कार्यासन.०६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
दिनांक: - १८ नोव्हेंबर, २०१६.

**वाचा -**

- १) वि. वि. शासन परिपत्रक क्र.अर्थसं- २०१६ / प्र. क्र.८९ / अर्थ-३, दि.२०.०४.२०१६.
- २) वि. वि. शासन परिपत्रक क्र. संकीर्ण- २०१६/प्र.क्र.३१/कोषा.प्रशा-५, दि.१०.५.२०१६.
- ३) आदिवासी विकास विभागाची नस्ती क्र. आविवि - २०१६ / प्र. क्र.१०५ / कार्या-०३.

**शासन निर्णय :-**

आदिवासी उपयोजनेतर्गत सन २०१६-१७ या वित्तीय वर्षाकरिता योजनेतर् योजनेसाठी मागणी क्रमांक टी-२, मुख्यलेखाशिर्ष- २४२५, सहकार- १०८, इतर सहकारी संस्थांना सहाय्य, (००) (०१) महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळाला वित्तीय सहाय्य, ( लेखाशिर्ष २४२५ ०७०१ ) याकरिता ३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) साठी रु. २५७.९९ लक्ष व ३६- सहाय्यक अनुदाने ( वेतन) यासाठी रु.५०१८.८१ लक्ष इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे.

२. या अर्थसंकल्पित निधीपैकी वाचा क्र. ३ येथील विभागाच्या प्रस्तावास अनुसरुन ८० % इतक्या मर्यादेत म्हणजेच ३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर ) याकरिता रु. २०६.३९ लक्ष ( रुपये दोन कोटी सहा लाख एकोणचाळीस हजार फक्त ) व ३६- सहाय्यक अनुदाने (वेतन) यासाठी रु. ४०१५.०५ लक्ष ( चाळीस कोटी पंधरा लाख पाच हजार फक्त ) इतकी तरतूद नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना वाचा क्र. १ व २ मधील अटी व शर्तीची पूर्तता करत असल्याने अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

३. उपरोक्त निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. नियंत्रण अधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी खर्चा संबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखडयानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधि नियंत्रण अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

४. सदर वितरीत निधी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर (BEAMS) खर्चासाठी नियंत्रक अधिकारी यांना सुपूर्द करण्यात येत आहे. नियंत्रक अधिकारी यांनी वितरित निधीच्या मर्यादेत व वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्र.अर्थसं- २०१६ / प्र. क्र.८९/अर्थ-३, दि.२०.०४.२०१६ व वित्त विभाग, शासन परिपत्रक

क्र. संकीर्ण- २०१६/प्र.क्र.३१/कोषा.प्रशा-५, दि.१०.५.२०१६ मधील अटी व शर्तीची पूर्तता करण्याची दक्षता घ्यावी.

५. सदर आदेश वित्त विभागाच्या वाचा क्र. १ व २ नुसार विभागास प्राप्त अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१११८१३०३३१६९२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

भगवान सावंत  
अवर सचिव.

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक.
३. अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / ठाणे/ नागपूर / अमरावती.
४. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
५. वित्त विभाग (अर्थसंकल्प-१९/ सा.उ. कार्या. ), मंत्रालय, मुंबई- ३२.
६. कार्यासन अधिकारी, कार्यासन-०३, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
८. महालेखापाल ( लेखापरिक्षा / लेखा अनुज्ञेयता ), महाराष्ट्र-१ /२, मुंबई / नागपूर.
९. निवडनस्ती, कार्या-०६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.